

Date: 27th May 2021

To,
BSE Limited-CRD
PJ Towers, Dalal Street,
Mumbai-400001

BSE script code : 542670

Subject: Newspaper advertisement Postal Ballot Notice dated 26th May 2021.

Dear Sirs,

Pursuant to provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015,

Please find enclosed herewith copies of newspaper clippings containing notice published by the Company in Free Press Journal and Nav Shakti dated 27th May, 2021 in regards to the dispatch of Postal ballot notice along with information related to e-voting.

The said newspaper clippings are also available on the website of the Company, www.artemiselectricals.com

Kindly take the same on record and acknowledge the receipt

**Thanking You,
For Artemis Electricals Limited**

Shiv Kumar Singh
Whole time director and Chief Financial Officer
DIN: 07203370

Encl: As above

Artemis Electricals Limited

(Formerly Known as Artemis Electricals Private Limited)

CIN: L51505MH2009PLC196683

Registered Office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane MH 401208

Email: contact@artemiselectricals.com Phone :
26530164/9869145127 Website:
www.artemiselectricals.com

WESTERN RAILWAY
TRACK SUPPLY WORKS

Tender Notice No. WTR/17/2021/06 dated: 21.05.2021. Chief Engineer (Track Supply), Head Quarter Office, Old Building, 2nd Floor, Churchgate, Mumbai-400020 invites for tender one-procurement mode only for supply of the following items:
(1) **Tender No.** : 216012, **Short Description** : Combination 60kg/52kg welding portions for rails, **Tender Quantity** : 3291 Nos. **Date of Closing tender** : 25.06.2021. (2) **Tender No.** : 216014, **Short Description** : Combination joggie fresh plates dng. No. T-6594 to T-6599, **Tender Quantity** : 1790 Sets. **Date of Closing tender** : 02.07.2021. **Time of closing of both E-tenders** : 11.30 hrs. on the date of closing of tenders. For detailed tender conditions/Corrigendum please visit www.ireps.gov.in. 0125

Like us on [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Mr. Ujambhai Pasabhai Gamji joint owner of office No. 123 situated at Corporate Avenue Co-op. Premises Society Ltd., Sonawala Road, Goregaon (E), Mumbai - 400 063. Expired on 23.09.2013 without making nomination for the said office. The society hereby invites any claim or objection from his legal heirs or legal representative to the proposed transfer of Shares and interest of deceased member within 15 days of this notice.

For Corporate Avenue Co-op. Premises Society Ltd.
Tel: 022-26859124

WESTERN RAILWAY
BULK ADVERTISING RIGHTS AT BANDRA STATION

Sr. Divisional Commercial Manager, Mumbai Railway Manager's Office, Mumbai Central, Mumbai-400008 invites tender : **Executive** : Sr. DCM (Commercial), **e-Tender Notice No. & Date** : CA-11-00H-BA-W-3 dtd. : 24.05.2021, **Work and location** : Bulk advertising rights for erection & display of hoardings at Bandra Station West, adjoining to extreme west railway boundary facing station for 6 hoardings of 20' x 20' each, for total display area of 2400 sq.ft. for a period of five years. **Approx. cost of work** : Rs. 1,73,61,443/- (excluding taxes etc.). **EMD** : Rs. 3,47,300/-. **Website where Tender form available** : www.ireps.gov.in. **Date & Time of closing of online submission** : Upto 15.00 hrs. on 22.06.2021. **Date & Time of Opening of e-tender** : At 15.30 hrs. on 22.06.2021. Note : (1) Please visit our website www.ireps.gov.in to download the tender document, corrigendum and further details. (2) Cost of tender and EMD shall be accepted only through online net banking or E-payment gateway. (3) Bidders should regularly visit website to keep themselves updated. 0127

Like us on [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

KEYNOTE
KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED
(Formerly known as Keynote Corporate Services Limited)

Registered Office : The Ruby, 9th floor, Senapati Bapat Marg, Dadar (West), Mumbai - 400 028
Tel : 022-6826 6000 Fax : 022-6826 6088
Email : info@keynoteindia.net
Website : www.keynoteindia.net
CIN: L67120MH1993PLC072407

NOTICE

Pursuant to Regulations 29 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that due to unavoidable circumstances the Meeting of the Board of Directors which is originally scheduled on Friday, 28th May, 2021 is postponed and re-scheduled on Tuesday, 15th June, 2021 to consider in addition to other Agenda items in normal course of business, the following:
(i) to approve and take on record the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31st March, 2021, in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (ii) to recommend dividend, if any on Equity Shares for the year 2020-2021 and (iii) Any other business with permission of the Chairman.

The copy of notice is also available on the website of the Company (www.keynoteindia.net) and that of the BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com)

For KEYNOTE FINANCIAL SERVICES LIMITED
Sd/-
Uday S. Patil
Director
Place: Mumbai
Date: 26th May, 2021 (DIN: 00003978)

PUBLIC NOTICE

NOTICE THAT Mr. Gopal Narendra Bhatt, were absolute owner and member of Shreenath Sai Darshan Co-op. Housing Society Limited (hereinafter referred to as said society) having address at plot No. 512, CTS No. 287, Datta Pada Road, Borivali (East), Mumbai 400 066 and holding 100% right, title and interest in the residential premises bearing Flat No. 303, on the 3rd Floor, area measuring 570 sq. ft. Carpet in the building known as "Shreenath Sai Darshan" situated at Plot No. 512, C.T.S. No. 287 Datta Pada Road, Borivali (East), Mumbai 400 066. The said Mr. Gopal Narendra Bhatt died intestate at Pune on 13.05.2018. (Hereinafter referred to as the said deceased), leaving behind him his i.e. 1) Mrs. Kundan Gopal Bhatt (his wife) 2) Mrs. Nisha Piyush Joshi (his married daughter) 3) Mr. Hemang Gopal Bhatt (his son), who is our client as the only legal heir of the said deceased.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and the interest of the deceased's member in the capital/property of the society within 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, our client 1) Mrs. Kundan Gopal Bhatt (his wife) 2) Mrs. Nisha Piyush Joshi (his married daughter) 3) Mr. Hemang Gopal Bhatt (his son), shall be considered as legal heirs and entitle to his 100% shares right, title and interest to the said flat and no claim thereafter will be entertained by the society. PLEASE NOTE;

VSK Associates
Sd/-
Krishna Palace, Ground Floor, Near Sai Dham Temple, Western Express Highway, Kandivali (E), Mumbai - 400 101.
Place : Mumbai
Date : 27.05.2021

JAI CORP LIMITED
Regd. Office: A-3, MDC Industrial Area, Nanded - 431603, Maharashtra.
CIN: L1720MH1985PLC036500
Website: www.jaicorpindia.com
e-mail for investors: cs2@jaicorpindia.com
Phone: (022) 6115 5300 / Fax: (022) 2287 5197

NOTICE

NOTICE pursuant to Regulations 29 and 47(1)(a) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Friday, 4th June, 2021 inter-alia, to consider and approve the audited standalone and consolidated financial results of the Company for the year/quarter ended 31st March, 2021 and to consider recommending dividend on preference and equity shares for the financial year 2020-21.

This notice is also available at the website of the Company (www.jaicorpindia.com) and at the websites of the Stock Exchanges where the equity shares of the Company are listed: BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For Jai Corp Limited
Sd/-
Place : Mumbai
Date : 26.05.2021
A. Datta
Company Secretary

JENBURKT
jenburkt Pharmaceuticals Ltd.
CIN: L24230MH1985PLC036541
Regd. Office: Nirmala Apartments, 93, J. P. Road, Andheri(W), Mumbai-58
Email: investor@jenburkt.com
Tel.: 6763603, Fax : 66943127

NOTICE

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held at the Registered Office of the Company on Wednesday, 02nd June, 2021, inter-alia, to consider and approve the Company's audited financial results for the Quarter and Financial Year ended on 31st March, 2021 and to consider recommendation of dividend, if any.

The notice may be accessed at Company's website, viz. www.jenburkt.com or at BSE Ltd.'s website, viz. www.bseindia.com

By Order of the Board
for Jenburkt Pharmaceuticals Ltd.
Ashish R Shah
Company Secretary
Place : Mumbai
Date : 24th May, 2021

PUBLIC NOTICE

Take Notice that our clients Rajneesh and Lalit Vij intend to purchase the Flat No.252 adm. 1480 sq.ft carpet on 26th floor and two basement parking spaces in the building known as Kalptaru Pinnacle situated at CTS No. 1200C of Village Malad, Opp. Inorbit Mall, Mulund Link Road, Goregaon (W), Mumbai-64 ("Flat") free from all encumbrances, from Kotak Mahindra Bank Limited ("Bank"). The Borrowers Mr. Subir Chakravorty and Mrs. Sonali Chakravorty have failed to repay loan to the Bank and therefore the Bank took possession of the said flat under SARFAESI Act.

Any person having any objection or claim or right in respect of the said flat by way of inheritance, sale, exchange, mortgage, lease, lien, licence, gift, trust, possession, or encumbrance or any statutory dues of Sales Tax or Income Tax Authority or otherwise and of whatsoever nature is hereby required to intimate to the undersigned within fourteen days from the date of publication of this notice, if any, with all supporting documents failing which the transaction shall be completed without reference to such claims, if any, of such person and shall be treated as waived and not binding on our clients.

Dated this 26th day of May, 2021.
Yours faithfully,
UNISAN & CO.
Advocates
406, Morya Estate, New Link Rd., Andheri (W), Mumbai 400 053.
Email : unisan.adv@gmail.com
66970889/98200 98691

PUBLIC NOTICE

Notice to the Public hereby given that Share Certificate Number 155 for 45 shares of Rs.(50) Fifty each Numbered 6931 to 6975 issued by Basant Park CHSL Building No. 7, Flat no. B-5, of the society belongs to Ranibai Harchand Hirmandani has been misplaced, loss and cannot be traceable. A police Complaint under los off document bearing serial No. 782 dated 05/05/21 lodged at the Chembur Police station by the member. The Society has received an application from Mr. Kamlesh H. Hiranandani nominee of the Member, for issue of Duplicate Share Certificate. Member of the public hereby informed that if anyone find the same shall be submitted to the Society Office or to the above address of the member. If not received within a period of 15 days from the publication of this notice, the Society shall be free to issue the Duplicate Share Certificate. Sd/-
The Chairman/Secretary
by Basant Park C.H.S. Ltd

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all public that one of our boarded member MRS. TAMEEZBI GULAM NABI PATEL, who has been allotted Flat No. A-303, 'A' Wing, Malwani Phulangi Co-operative Housing Society Ltd, Plot No. 67, RSC-6, MHADA Layout, Malwani, Malad (West), Mumbai 400095. (Shall be referred to as the "Said Flat" hereinafter) has reported that she has lost/misplaced her Original Share Certificate No. 59 having distinctive Share No. 291 to 295 issued by this Society in respect of said flat MRS. TAMEEZBI GULAM NABI PATEL has also requested this society to issue a Duplicate Share Certificate in respect of the said flat.

The Society hereby invites claims and objections from any Claimants / Objector / Objectors for the issue of Duplicate Share Certificate in respect of said flat, within a period of 30 days from the publication of this notice with copies of such documents and other proof in support of his/ her/ their claims / objections for issue of Duplicate Share Certificate in respect of said flat.

If no claims/ objections are received within the period prescribed above, the Society shall be free to issue Duplicate Share Certificate, in respect of said flat to MRS. TAMEEZBI GULAM NABI PATEL, which may please be noted. Sd/-
Date: 27/05/2021
Place: Mumbai
SECRETARY
(For and on behalf of Malwani Phulangi Co-Op. Housing Society Ltd.)
Alheena Khan
Company Secretary and Compliance officer.

FORM NO. 14
[See Regulation 33(2)]
By Regd. Adv. Dasti failing which by Publication.

OFFICE OF THE RECOVERY OFFICER - III
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)
1st Floor, MTNL Telephone Exchange Building, Sector-30 A, Vashi, Navi Mumbai- 400703

DEMAND NOTICE
NOTICE UNDER SECTIONS 25 TO 28 OF THE RECOVERY OF DEBTS DUE TO BANKS AND FINANCIAL INSTITUTIONS ACT, 1993 AND RULE 2 OF SECOND SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961
RC/49/2018 22-03-2021

PUNJAB NATIONAL BANK
Versus
AJIT VARMA

To
2. MAHESH K. BHOLE
Ro/11995/19, 3rd Floor Central Railway Colony Anand Wadi Kalyan E-421306

This is to notify that as per the Recovery Certificate issued in pursuance of orders passed by the Presiding Officer, DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3) in OA/452/2014 an amount of Rs 104193.00 (Rupees Ten Lakhs Four Thousand Four Hundred Ninety Three Only) along with pendente lite and future interest @ 10.00 % Simple Interest Yearly w.e.f. 19/03/2014 till realization and costs of Rs 31914 (Rupees Thirty One Thousand Nine Hundred Fourteen Only) has become due against you (Jointly and severally).

2. You are hereby directed to pay the above sum within 15 days of the receipts of the notice, failing which the recovery shall be made in accordance with the Recovery of Debts Due to Banks and Financial Institutions Act, 1993 and Rules there under.

3. You are hereby ordered to declare on an affidavit the particulars of yours assets on or before the next Gate of hearing.

4. You are hereby ordered to appear before the undersigned on 21/06/2021 at 10:30 a.m. for further proceedings.

5. In addition to the sum aforesaid, you will also be liable to pay:
(a) Such interests as is payable for the period commencing immediately after this notice of the certificate / execution proceedings.
(b) All costs, charges and expenses incurred in respect of the service of this notice and warrants and other processes and all other proceedings taken for recovering the amount due.

Given under my hand and the seal of the Tribunal, on this date: 22/03/2021
Recovery Officer
DEBTS RECOVERY TRIBUNAL MUMBAI (DRT 3)

PUBLIC NOTICE

Nav Vile Parle Co-Operative Housing Society Limited, a Society registered under the provisions of Maharashtra Co-operative Societies Act, 1960, bearing Registration No. BOM/HSG/2354 OF 1970 (the Society*) is the Owner of all that piece and parcel of land together with the building known as "Anand Bhavan" comprising of Wings "A", "B" and "C" standing thereon consisting of 40 residential flats and 8 shops and more particularly described in the Schedule hereunder written (hereinafter collectively referred to as "the said Property"). PLEASE TAKE NOTICE that the Society has agreed to grant redevelopment rights in respect of the said Property in favour of our Client, Jet Speed Realtors Private Limited.

Under the instructions of our Client, we are investigating the title of the Society to the said Property.

ALL persons having any claim or right against or to the said Property described in the Schedule hereunder written either by way of inheritance, share, sale, mortgage, charge, trust, loans, exchange, gift, lease, sub-lease, lien, license, development, possession, right of pre-emption, statutory attachment or encumbrance or any other arrangement or any other agreement of any nature whatsoever or other disposition or under any decree, order or award passed or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned along with supporting documents duly notarised at our address at 2nd Floor, Rajabhadur Mansions, 28, Mumbai Samachar Marg, Fort, Mumbai-400023 or on our email ID legal@pmmadco.com within 10 days from the date of publication of this notice, failing which our Client will proceed to acquire the redevelopment rights in respect of the said Property from the Society without considering any claims and/or objections of any persons, if any and such claims/objections shall be deemed to have been waived and abandoned and we shall proceed to issue our Title Certificate as to the marketability of the title of the Society to the said Property described in the schedule hereunder written.

SCHEDULE OF THE SAID PROPERTY

All that piece and parcel of land bearing Final Plot No.45 of T.P.S. No.VI of Vile Parle (West) bearing C.T.S. No.899A admeasuring 3179 sq. yards equivalent to 2658 sq. meters or thereabouts as per the Deed of Conveyance dated 31st March 1970 and admeasuring 2598.68 sq. meters or thereabouts as per the Property Register Card together with the building known as "Anand Bhavan" comprising of Wings "A", "B" and "C" each wing consisting of Ground + 3 upper floors standing thereon situated at 45, Bajaj Road, Vile Parle (West), Mumbai- 400056.

FOR PRAVIN MEHTA AND MITHI & CO.,
KALPESH MEHTA
(PARTNER)
Place: Mumbai Date: 27.05.2021

ARTEMIS
Artemis Electricals Limited
(Formerly Known as Artemis Electricals Private Limited)
CIN: L51505MH2009PLC196683
Registered Office: Artemis Complex, Gala no. 105 & 108, National Express Highway, Vasai (East) Thane MH 401208
Email: contact@artemiselectricals.com
Phone : 26350164/9869145127 Website: www.artemiselectricals.com

POSTAL BALLOT NOTICE

The members of Artemis Electricals Limited ("the Company") are hereby informed that pursuant to the Section 108 and 110 of the Companies Act 2013 read with rules made thereunder and Regulation 44 of the SEBI (LODR) Regulations 2015 and in compliance with the General Circulars, Notification issued by the Ministry of Corporate Affairs and SEBI and all other applicable laws, rules and regulations, the Company has on May 26, 2021 completed the dispatch of Postal ballot notice dated May 26, 2021 only to all its Members who have registered their email addresses with the Company, its Registrar and Transfer Agents viz. Cameo Corporate Services Limited or with their respective Depository Participant (DP) for seeking approval of the members of the Company by Postal Ballot only through electronic means (e-voting) in respect of following resolutions proposed in the said notice.

Item no. 1: TO CONSIDER AND APPROVE THE CHANGE IN NAME OF THE COMPANY AND CONSEQUENTIAL ALTERATION TO MEMORANDUM OF ASSOCIATION AND ARTICLES OF ASSOCIATION OF THE COMPANY.

Item no.2: ALTERATION IN THE OBJECT CLAUSE OF THE MEMORANDUM OF ASSOCIATION OF THE COMPANY.

The Postal Ballot notice will be available on the Company's Website www.artemiselectricals.com, website of exchange i.e. www.bseindia.com and also on CDSL's website www.evotingindia.com

Members holding shares in physical form and who have not yet registered their email address are requested to register the same with the Company by sending email to contact@artemiselectricals.com, thereafter the Company would endeavor to send the postal ballot notice to.

Cut-off Date Friday, 21 May, 2021
Commencement of E-Voting 9:00 a.m. (IST) on Thursday May 27, 2021
End of E-Voting period 5:00 p.m. (IST) on Friday, June 25, 2021

The e-voting shall be disabled by CDSL immediately after 5:00 p.m. (IST) on Friday, June 25, 2021.

The last date of the E-Voting shall be the date on which the Resolution shall be deemed to have been passed, if approved by the requisite majority.

The Board has appointed CS Rajvirendra Singh Rajpurthi, M/s. R.S. Purohit & Co., Practicing Company Secretaries (having Membership 40228) as the Scrutinizer for conducting the Postal Ballot, in accordance with law, through e-voting process in a fair and transparent manner.

The results of voting by means of Postal Ballot through E-voting shall be declared on or before 48 hours from the conclusion of E-VOTING period i.e. Friday, June 25, 2021 and will be posted on the Company's website www.artemiselectricals.com and E-voting website of CDSL. The results will also be communicated to the Stock Exchanges where the company's shares are listed i.e. BSE Limited.

If you have any queries or issues regarding attending e-Voting from the e-Voting System, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact Mr. Nitin Kunder (022- 23058738) or Mr. Rakesh Dalvi (022-23058542) or Mr. Mehboob Lakhani (022-23058543)

Date: 27th May 2021
Place : Mumbai
For Artemis Electricals Limited
Sd/-
Alheena Khan
Company Secretary and Compliance officer.

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA
Dy. C.E. / BC / 83 /SR /WS Date: 20/05/2021
e-TENDER NOTICE

Tender Document No	7100208874
Name of Organization	Municipal Corporation of Greater Mumbai
Subject	Proposed work of Construction of Collapse-impound wall, Landscaping work and additional Furniture work at new H/West ward office building situated at C.T.S. no. 871(pt) of village Bandra, at 2nd Hasnabad lane, Khar(west), Mumbai-400052
Cost of Tender	Rs. 8,925/- (Rs 8500+ 2.5%CGST+2.5% SGST)
Cost of E-Tender (estimated cost of work)	Rs. 2,037,832,26
Bid Security Deposit / Earnest Money Deposit	Rs. 2,03,800.00
Date of issue and sale of tender	27/05/2021 from 11:00 Hours
Last date & time for sale of tender	11/06/2021 up to 12:00 Hours
Submission of Packet A, B & packet C Online & Receipt of Bid Security Deposit)	11/06/2021 up to 16:00 Hours
Date of Pre-Bid meeting	N.A.
Pre-Bid meeting venue	N.A.
Opening of Packet A	11/06/2021 latter 16:01 Hours
Opening of Packet B	11/06/2021 latter 16:05 Hours
Opening of Packet C	24/06/2021 latter 15:00 Hours
Address for communication	Office of the: Dy.C.E.(B.C.)W.S.'s office, 3rd floor, K/East ward office building, Gundavali, Andheri (E), Mumbai 400 069
Venue for opening of bid	On line in Dy.C.Engg. (B.C.)W.S.'s office.
Contact Person	Shri. J.C. Siddhpura, Asstt. Engineer (B.C.) W.S. 022-26848209 Mobile No.-9869047489 E-mail- agbcwshe.ce@mcgm.gov.in . icsiddhpura.mcgm@gmail.com
a) Name	
b) Office No.	
c) Email id	

This tender document is not transferable. The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

Sd/-
Dy. City Engineer
(Building Construction) W.S.
PRO/357/ADV/2021-22

Let's together and make Mumbai Malaria free.

रजिस्ट्री सं. डी.एल.- ३३००४/९९
REGD. No. D. L.-33004/99

भारत का राजपत्र
The Gazette of India

सी.जी.-डी.एल.-अ.-20022021-225279
CG-DL-E-20022021-225279
असाधारण
EXTRAORDINARY
भाग II - खण्ड ३ - उप-खण्ड (ii)
PART II—Section 3—Sub-section (ii)
प्राधिकार से प्रकाशित
PUBLISHED BY AUTHORITY

सं. 690] नई दिल्ली, बुधवार, फरवरी 18, 2021/माघ 29, 1942
No. 690] NEW DELHI, THURSDAY, FEBRUARY 18, 2021/MAGHA 29, 1942

MINISTRY OF ROAD TRANSPORT AND HIGHWAYS
NOTIFICATION
New Delhi, the 18th February, 2021

S.O. 754(E)—In exercise of powers conferred by sub-section (1) of section 3A of the National Highways Act, 1956 (48 of 1956) (hereinafter referred to as the said Act), the Central Government, after being satisfied that for the public purpose, the land, the brief description of which is given in the Schedule below, is required for building (widening / two lane with paved shoulder/four lane etc.), maintenance, management and operation of NH548A in the stretch of land from Km. 0 to Km. 20.13 (SDO office Bhiwandi opposite to bus stand, old Agra road) in the district of THANE in the State of MAHARASHTRA, hereby declares its intention to acquire such land.

Any person interested in the said land may, within twenty-one days from the date of publication of this notification in the Official Gazette, object to the use of such land for the aforesaid purpose under sub-section (1) of section 3C of the said Act.

Every such objection shall be made to the Competent Authority, namely, Sub Divisional Officer Bhiwandi in writing and shall set out the grounds thereof and the Competent Authority shall give the objector an opportunity of being heard, either in person or by a legal practitioner and may, after hearing all such objections and after making such further enquiry, if any, as the Competent Authority thinks necessary, by order, either allow or disallow the objections.

Any order made by the Competent Authority under sub-section (2) of section 3C of the said Act shall be final. The land plans and other details of the land to be acquired under their notification are available and can be inspected by the interested person at the aforesaid office of the Competent Authority.

SCHEDULE

Brief Description of the land to be acquired with or without structures falling NH548A in the stretch of land from Km. 0 to Km. 20.13 (SDO office Bhiwandi opposite to bus stand, old Agra road) in the district of THANE in the State of MAHARASHTRA

State: MAHARASHTRA	District: THANE				
Sr. No.	Survey / Plot Number	Type of Land	Nature of Land	Area (in Local Unit)	Area (in Hectare)
Taluk: Shahapur					
Village: Gotheghar					
1	14/10	Private	Agricultural	0.0015000(Hectare)	0.0015000
2	14/12	Private	Agricultural	0.0250000(Hectare)	0.0250000
3	31/4	Private	Agricultural	0.0004000(Hectare)	0.0004000
4	31/5	Private	Agricultural	0.0075000(Hectare)	0.0075000
Village: Nadgaon					
1	237/3	Private	Agricultural	0.0870000(Hectare)	0.0870000
Village: Sappaon					
1	507	Private	Agricultural	0.1581000(Hectare)	0.1581000
2	509	Private	Agricultural	0.2097000(Hectare)	0.2097000
3	511	Private	Agricultural	0.1009000(Hectare)	0.1009000
4	512	Private	Agricultural	0.0063000(Hectare)	0.0063000
5	513	Private	Agricultural	0.0725000(Hectare)	0.0725000
6	518	Private	Agricultural	0.1012000(Hectare)	0.1012000
7	519	Private	Agricultural	0.0694000(Hectare)	0.0694000
8	520	Private	Agricultural	0.2360000(Hectare)	0.2360000
9	528	Private	Agricultural	0.2255000(Hectare)	0.2255000
10	565	Private	Agricultural	0.1383000(Hectare)	0.1383000
Village: Shendrun Budruk					
1	1/1	Private	Agricultural	0.1267000(Hectare)	0.1267000
2	2/1	Private	Agricultural	0.0600000(Hectare)	0.0600000
3	2/3	Private	Agricultural	0.0973000(Hectare)	0.0973000
4	2/4	Private	Agricultural	0.0467000(Hectare)	0.0467000
5	21/3/1	Private	Agricultural	0.0500000(Hectare)	0.0500000
6	35	Private	Agricultural	0.0181000(Hectare)	0.0181000
7	36/1	Private	Agricultural	0.0820000(Hectare)	0.0820000
				1.9201	1.9201

[F. No. RW/NH-12014/116/2017/MAH-P6/3A]
RAJESH GUPTA,
Director

PUBLIC NOTICE

This is to notify that my client SWARNIM VIKAS DIKSHIT, residing at 33/B, Bhimdewala Bldg, LNP Road, Matunga, Mumbai -19 has decided to change her surname from DIKSHIT to DIXIT and henceforth she would be called as SWARNIM VIKAS DIXIT.
DATED : 27-05-2021 Sd/-
Adv. ARUN G. DESHMUKH
REGD. No. 11252 B.Com., L.L.B.
ADVOCATE HIGH COURT
NOTARY GOVT. OF INDIA
Office : Shop No. 1,
Vinayak Darshan Apartment,
Ganesh Path Lane, Dador (W),
Mumbai-400 028.
BYP

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that we, on behalf of our client, are investigating the title of (1) ARUN SHRIDHAR DHURI and (2) KESHAV SHRIDHAR DHURI, who intend to sell to our client, their immovable property more particularly described in the Schedule hereunder written and hereinafter referred to as the "Property".

Any person's having any share, right, title, interest, claim, or demand against or to the Property mentioned in the Schedule whether by way of sale, assignment, bequest, charge, gift, exchange, encumbrance, lease, tenancy, license, mortgage, lien, transfer, trust, inheritance, easement, order/deed/judgment of any Court, option agreement or any kind of agreement or understanding or otherwise whatsoever in, to or upon the Property or any part thereof are hereby required to give notice of the same in writing along with supporting documentary proof based on which such claim is being raised, to the undersigned at Office No. 606, 6th Floor, Churchgate Chambers, 5, New Marine Lines, Churchgate, Mumbai 400 020 and/or on the email address as provided below, within 14 (fourteen) days from the date hereof, after which, any such right, claim or demand, if any, shall be considered as waived and abandoned.

THE SCHEDULE HEREINAFTER REFERRED TO:
(Description of the Property)

ALL THAT right, title and interest in 05 (Five) shares of face value of Rs.50/- (Rupees Fifty only) each, of the aggregate value of Rs.250/- (Rupees Two Hundred and Fifty only) bearing distinctive Nos. 61 to 65 (both inclusive) under Share Certificate No.16 dated 28th September 2013 issued by the "Sunder Niwas Co-operative Housing Society Ltd" bearing Registration No. BOM/HSG/K/E-7071/1984 together with Flat No.202 admeasuring about 806 sq. ft. carpet area on the 2nd floor in the redeveloped building known as "Sunder Niwas" belonging to the Sunder Niwas Co-operative Housing Society Ltd. situate at Plot No. 69, Final Plot No. 96, Malviya Road, Vile Parle (East), Mumbai 400 057 together with exclusive right to use the covered Car Parking Space at the still level in the Building, which Building is situate, lying and being at land bearing Plot No. 69, Final Plot No. 96 of Town Planning Scheme No. 11 corresponding to CTS No. 1021, 1021/1 to 4 of Village Vile Parle, Taluka Andheri within the Registration District of Mumbai Suburban.

Dated: 27th day